

## महाराष्ट्र शासन

### वित्त विभाग

शासन निर्णय, क्रमांक: सेनिवे-१००६/३१ /सेवा-४,  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२, दिनांक ५ मे २००९

यहा :- १) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे १००५/११५/सेवा-४, दिनांक १२ जून २००७

२) शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक सेनिवे १२०९/ग्र.क्र. २०/सेवा-४, दिनांक २७ फेब्रुवारी २००९

### निर्णय

सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार सेवानिवृत्ती उपदान व मृत्यु उपदान यांच्यावरील कमाल मर्यादा दिनांक १ जानेवारी २००६ पासून रुपये ३.५० लाखांबरुन रुपये ५.०० लाखांपर्यंत वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

२. शासन असाही आदेश देत आहे की, ज्यामा निवृत्तिवेतन योजना (महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतन) नियम, १९८२) लागू केलेली आहे अशा मान्यता व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, कृषितर विद्यापीठे व न्यांच्याशी संलग्न असलेली अशासकीय महाविद्यालये व कृषि विद्यापीठ यांमधील निवृत्तिवेतनधारक यांना वरील निर्णय, योग्य त्या फेरफारांसह, लागू राहील.

३. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम, १९६१ (सन १९६२ चा महाराष्ट्र अर्थनियम क्रमांक पाच) च्या कलम २४८ च्या परंतुकान्वये प्रदान केलेले अधिकार आणि त्यासंबंधातील इतर सर्व अधिकार यांचा वापर करून शासन असाही आदेश देत आहे की, वरील निर्णय जिल्हा परिषदांचे निवृत्तिवेतनधारक यांनाही लागू राहील.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या वेब साईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २००९०५०६१२२६१२००९ असा आहे.

५. या आदेशाची इंग्रजी प्रत सोबत जोडली आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(७)३८८१

निलेश बा. वाडेकर  
शासनाचे उप सचिव

प्रति,

महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-३, महाराष्ट्र, मुंबई (१०००प्रती),  
महालेखापाल (लेखापरीक्षा)-३, महाराष्ट्र, मुंबई (५ प्रती),  
संचालक, लेखा व कोषागार, मुंबई (५ प्रती),  
अधिदान व लेखा अधिकारी, यांद्रे, मुंबई (२५ प्रती),  
संचालक, माहिती व जनसंपर्क विभाग, मंत्रालय, मुंबई, (५० प्रती)

महालेखापाल(लेखा व अनुज्ञेयता)-२, महाराष्ट्र, नागपूर (१००० प्रती),  
महालेखापाल (लेखापरीक्षा)-२, महाराष्ट्र, नागपूर (५ प्रती),  
मंत्रालयाच्या निर्वाचनराज्या विभागांच्या अधीन असलेल्या सर्व विभागांचे व कार्यालयांचे प्रमुख,  
सर्व विभागीय आगुळी (प्रत्येकी ५ प्रती),

मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकण भवन, याशी, नर्दी, मुंबई (१० प्रती),  
उप-मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा,  
मुंबई/पुणे/नागपूर/औरंगाबाद/नाशिक/अमरावती  
(प्रत्येकी १० प्रती).  
वरिष्ठ फोटोग्राफर अधिकारी, पुणे/नागपूर/ औरंगाबाद/ नाशिक  
(प्रत्येकी १५ प्रती),  
नियासी लेखापरीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),  
सर्व जिल्हा खोषागार अधिकारी (प्रत्येकी १० प्रती),  
सर्व विधानभंडळ सदस्य, विधानभवन, मुंबई  
ग्रंथालय, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय ग्रंथालय, सहावा  
मजला, विधान भवन, मुंबई - ४०० ०३२.  
राज्यशालांचे सचिव,  
मुख्य मंत्रांचे सचिव,  
उप मुख्य मंत्रांचे सचिव,  
सर्व मंत्री य राज्य मंत्री यांचे खाजगी सचिव,  
\*प्रबंधक, भूल न्याय शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
\*प्रबंधक, अपील शाखा, उच्च न्यायालय, मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई,  
\*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई,  
\*प्रबंधक, लोक आयुक्त य उप लोक आयुक्त यांचे कार्यालय,  
मुंबई,  
\*प्रबंधक, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण कुटीर क्र.३ य  
४,  
मुख्य माहिती आयुक्त, महाराष्ट्र, मुंबई.  
अधिदान य लेखा कार्यालय आवार, मंत्रालयासमोर, मुंबई,  
मंत्रालयातील सर्व विभाग,  
विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, कोपरिंकस रोड, नवी मिल्ही,

सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी  
(प्रत्येकी २५ प्रती),  
सर्व जिल्हा परिषदांचे अध्यक्ष  
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा य वित्त अधिकारी  
(प्रत्येकी २५ प्रती),  
शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे (१० प्रती),  
तंत्र शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई (५ प्रती),  
संचालक, महानगरपालिका प्रशासन, मुंबई (५ प्रती),  
सर्व विभागीय शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
सर्व विभागीय तंत्र शिक्षण उप संचालक (प्रत्येकी ३ प्रती),  
शिक्षण निरीक्षक, घृष्णनुंबई, दक्षिण/उत्तर/पश्चिम,  
सर्व प्रशासन अधिकारी, नगरपालिका शिक्षण मंडळ  
(प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व महानगरपालिका य नगरपरिषदा, महाराष्ट्र राज्य  
(प्रत्येकी ५ प्रती),  
सर्व जिल्हांचे वरिष्ठ लेखा परीक्षक (शिक्षण) (प्रत्येकी ५  
प्रती),  
कुल सचिव, महाला फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, जिल्हा  
अहमदनगर (१० प्रती),  
कुल सचिव, मराठवाडा कृषि विद्यापीठ, परनंगी (१०  
प्रती),  
कुल सचिव, पंजाबराय कृषि विद्यापीठ, अफोला (१० प्रती),  
कुल सचिव, कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, जिल्हा  
सलागिरी (१० प्रती),  
ग्रामविकास य जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई (१२  
प्रती),  
शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई (२५ प्रती),  
उच्च य तंत्र शिक्षण आणि सेवायोजन विभाग, मंत्रालय,  
मुंबई (२५ प्रती),  
कृषि य पशुसंवर्द्धन, दुग्ध व्यवसाय विकास य मत्स्य व्यवसाय  
विभाग, मंत्रालय, मुंबई (१० प्रती),  
वित्त विभागातील सर्व कार्यालय,  
नियड नस्ती, कार्यासन सेवा-४.

\*पत्रादारे

Raising the maximum limit of Gratuity.

**GOVERNMENT OF MAHARASHTRA**  
**Finance Department**  
**Government Resolution No. PEN-1009/ 31/SER- 4**  
**Mantralaya, Mumbai- 400 032, dated 5th May 2009**


- Read :- 1) Government Resolution, Finance Department No.PEN 1005/115/Ser-4,  
           dated 12th June 2007  
 2) Government Resolution, Finance Department No. Vepur 1209/C.R.20/Ser-9,  
           dated 27th February 2009

**RESOLUTION**

As per the recommendation of sixth pay commision, Government is decided to raise the ceiling on the maximum amount of Retirement Gratuity and Death Grauity from Rs. 3.50 lakhs to Rs. 5.00 lakhs with effect from 1st January 2006.

2. Government is also pleased to direct that above decision should, *mutatis mutandis*, apply to those employees of recognised and aided Educational Institutions, Non-Agricultural Universities and affiliated Non-Government Colleges and Agricultural Universities to whom the pension scheme (Maharashtra Civil Services (Pension) Rules, 1982) is made applicable.
3. In exercise of the powers conferred by the proviso to Section 248 of the Maharashtra Zilla Parishads and Panchayat Samities Act, 1961 (Mah. V of 1962) and of all the other powers enabling it in that behalf, Government is further pleased to decide that the above decision apply to the pensioners of Zilla Parishads.
4. This Government Resolution is available on the web site of Government of Maharashtra i.e.- "www.maharashtra.gov.in" and its computer code number is 20090506122612001 .

By order and in the name of the Governor of Maharashtra,

  
 Nilesh B. Wadekar  
 Deputy Secretary to Government